

आशा क्षमता बांधणी कार्यक्रम
महिलांचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य
 दिनांक २०,२१,२२ फेब्रुवारी, २०१९

कार्यक्रम पत्रिका

| बॅच-१, दिवस पहिला, २० फेब्रुवारी २०१९, बुधवार | | |
|---|--|---|
| वेळ | सत्र | संदर्भ व्यक्ति |
| ११ ते ११.३० | स्वागत आणि प्रास्ताविक | मासूम |
| ११.३० ते १२.३० | डायबेटीस- लक्षणे आणि व्यवस्थापन | डॉ. अनंत फडके |
| १२.३० ते १.३० | परिंचे प्रकल्प – महिलांच्या दृष्टिकोनातून अनुभव मांडणी आणि चर्चा | पुष्पा जाधव आणि कविता पापड डॉ. अनंत फडके |
| १.३०-२.३० | जेवण | ----- |
| २.३०- ३.३० | गर्भनिरोधक साधने आणि प्रेरणादायक संवाद कौशल्याची गरज | डॉ. रमेश भोसले |
| ३.३० – ४.३० | गर्भनिरोधक साधने- मॉडेल प्रात्यक्षिक | डॉ. रमेश भोसले |
| ४.३०- ४.५० | चहा | ----- |
| ४.५० – ६.३० | फिल्म आणि चर्चा | काजल |
| ८.०० – ९.०० | जेवण | ----- |

| बॅच -१, दिवस दुसरा, २१ फेब्रुवारी २०१९, गुरुवार | | |
|---|--|------------------------|
| ८.३० ते ९.३० | नाष्टा | ----- |
| ९.३० ते १०.०० | उजळणी | सहभागी प्रतिनिधी |
| १०.०० ते ११.०० | लिंगभाव, पितृसत्ता आणि महिला आरोग्य | डॉ. मनीषा गुप्ते |
| ११.०० ते ११.२० | चहा | ----- |
| ११.२० ते १२.३० | महिलांचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य हक्क | डॉ. मनीषा गुप्ते |
| १२.३० ते १.३० | कथा कथन | अलका पावनगडकर आणि साथी |

बेंच -२,दिवस पहिला, २१ फेब्रुवारी २०१९, बुधवार

| वेळ | सत्र | संदर्भ व्यक्ति |
|---------------|--|------------------------|
| १२.३० ते १.३० | कथा कथन | अलका पावनगडकर आणि साथी |
| १.३०-२.३० | जेवण | ----- |
| २.३०- ३.०० | स्वागत आणि प्रास्ताविक | |
| ३.००- ४.०० | लिंगभाव, पितृसत्ता आणि महिला आरोग्य | डॉ. मनीषा गुप्ते |
| ४.०० -४.१५ | चहा | ----- |
| ४.१५-५.३० | महिलांचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य हक्क | डॉ. मनीषा गुप्ते |
| ५.३०- ७.०० | फिल्म आणि चर्चा | काजल |
| ८.०० - ९.०० | जेवण | ----- |

बेंच -२,दिवस दुसरा, २२ फेब्रुवारी २०१९, बुधवार

| वेळ | सत्र | संदर्भ व्यक्ति |
|---------------|--|---|
| ८.३० ते ९.३० | नाष्टा | |
| ९.३० ते १०.०० | उजळणी | सहभागी प्रतिनिधी |
| १०.००ते ११.०० | डायबेटीस- लक्षणे आणि व्यवस्थापन | डॉ. अनंत फडके |
| ११.००ते १२.०० | परिंचे प्रकल्प – महिलांच्या दृष्टिकोनातून अनुभव मांडणी आणि चर्चा | पुष्पा जाधव आणि कविता पापड डॉ. अनंत फडके |
| १२.००ते १२.२० | चहा | |
| १२.२०- १.३० | गर्भनिरोधक साधने आणि प्रेरणादायक संवाद कौशल्याची गरज | डॉ. रमेश भोसले |
| १.३० - २.३० | जेवण | |
| २.३० -३.३० | गर्भनिरोधक साधने- मॉडेल प्रात्यक्षिक | डॉ. रमेश भोसले |
| ३.३०- ४.०० | चहा | |